

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा, पांढुर्णा, ता. आष्टी, जि. वर्धा येथील दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग,**  
**शासन निर्णय क्र. शाआदु-२००९/प्र.क्र.३२६ /का.१३**  
**शिबीर कार्यालय, नागपूर**  
**दि. :-२२ डिसेंबर २००९**

**शासन निर्णय :** कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी, यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा, पांढुर्णा, ता. आष्टी, जि. वर्धा येथील दुरुस्ती व संरक्षक भिंतीच्या कामाची एकूण रू. २२,५३,५८०/- (रूपये बावीस लाख त्रेपन्न हजार पाचशे एंशी फक्त) इतक्या रकमेची अंदाजपत्रके व आराखडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविलेली आहेत.

२. सदर अंदाजपत्रके व आराखडे उपविभागीय अभियंता, सा.बां. उपविभाग, आष्टी यांनी तयार केली असून कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी यांनी तपासली आहे. तसेच सदर अंदाजपत्रके सदर अंदाजपत्रके मुख्याध्यापक शासकीय आश्रमशाळा, पांढुर्णा, उपविभागीय अभियंता, सा.बा. उपविभाग, आष्टी, कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग आर्वी व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी साक्षात्कृत केली आहेत.

३. उपरोक्त शासकीय आश्रमशाळेची अंदाजपत्रके सन २००९-१० च्या दरसूचीवर आधारित आहेत. सदर कामे ही दुरुस्तीची असून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रातील उपरोक्त शाळेच्या एकूण रू. २२,५३,५८०/- (रूपये बावीस लाख त्रेपन्न हजार पाचशे एंशी फक्त) इतक्या रकमेस खालीलप्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.


अ.क्र.	शासकीय आश्रमशाळेचे नांव	कामाचा तपशिल	अंदाजपत्रकीय रक्कम (रूपये)	दर सूची
१	शासकीय आश्रमशाळा, पांढुर्णा, ता. आष्टी, जि. वर्धा	जुन्या बहुउद्देशिय हॉलची दुरुस्ती	६,१९,३५०/-	२००९-१०
२	शासकीय आश्रमशाळा, पांढुर्णा, ता. आष्टी, जि. वर्धा	नव्या बहुउद्देशिय हॉलची दुरुस्ती	१,४०,८९०/-	२००९-१०
३	शासकीय आश्रमशाळा, पांढुर्णा, ता. आष्टी, जि. वर्धा	शाळेच्या इमारतिच्या जुन्या शेडची दुरुस्ती	२,३५,१५०/-	२००९-१०
४	शासकीय आश्रमशाळा, पांढुर्णा, ता. आष्टी, जि. वर्धा	मुलींचे वसतीगृह आणि स्नानगृहाची दुरुस्ती	२,९०,८७०/-	२००९-१०
५	शासकीय आश्रमशाळा, पांढुर्णा, ता. आष्टी, जि. वर्धा	संरक्षक भिंतीचे बांधकाम	९,६७,३२०/-	२००९-१०
		एकूण	२२,५३,५८०/-	

४. सदर दुरुस्तीचा खर्च सन २००९-१० साठी मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय, वित्त विभाग क्र. विपअ-१००१/प्र.क्र. ४६/२००१ विनियम, दि. ११ जुलै २००१ मधील भाग-पहिला, उपविभाग-पाच अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यांत आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र.२००९१२२४१७४२१४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



( गी. मो. चांदे )  
अवर सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर

महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई

महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, नागपूर

जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी.

उपविभागीय अभियंता, सा.बां. उपविभाग, आष्टी.

कक्ष अधिकारी (का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती का-१३, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.